

गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्हयातील  
किशोरवयीन मुला - मुलींना महाराष्ट्र दर्शन घडविण्यासाठी  
समिती गठीत करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: नक्षल २०१३/ प्र.क्र.५/का-१७

मंत्रालय , विस्तार इमारत, मुंबई ४०००३२

तारीख: १० सप्टेंबर, २०१३

### शासन निर्णय :-

गडचिरोली व गोंदिया या नक्षल प्रभावित जिल्हयामधील किशोरवयीन मुला-मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व त्यांच्या मनात नक्षलींचा प्रभाव कमी करण्यासाठी राज्य व इतर ठिकाणी झालेली औद्योगिक, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगती, राज्यातील इतर भागातील रुढी, परंपरा, कला, संस्कृती, शिक्षण, तांत्रिक शिक्षण, कुटीर व लघुउद्योग व शेती इत्यादिचे दर्शन घडविण्यासाठी ४० मुला- मुलींचा १ गट याप्रमाणे एका वर्षात १० गटाना महाराष्ट्र दर्शन घडविण्यात यावे. सदरची मुले- मुली नक्षल प्रभावीत क्षेत्रामध्ये बदल घडवतील आणि सर्वांगीण विकासाकडे अग्रेसर होतील अशी या योजनेमार्फत अपेक्षा आहे.

२. महाराष्ट्र दर्शन कार्यक्रम सुमारे ११ दिवसाचा राहणार आहे, यात गडचिरोली व गोंदिया जिल्हयातील प्रत्येकी ४० मुलांमुलींचा एक गट याप्रमाणे वर्षभरामध्ये एकूण १० गटासाठी महाराष्ट्र दर्शन कार्यक्रम राबविण्यासाठी या गटातील मुलांमुलींची निवड करण्यासाठी गडचिरोली व गोंदिया जिल्हयाकरीता २ स्वतंत्र निवड समित्या गठीत करण्यात येत आहेत. या समितीचे अध्यक्ष हे संबंधित जिल्हयांचे जिल्हाधिकारी असतील. सदर समिती पुढीलप्रमाणे गठीत करण्यात येत आहे:-

१. जिल्हाधिकारी, गडचिरोली / गोंदिया :- अध्यक्ष
२. जिल्हा पोलीस अधिक्षक, गडचिरोली / गोंदिया :- सदस्य
३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली / गोंदिया :- सदस्य
४. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली :- सदस्य सचिव  
/ देवरी (जि. गोंदिया)

३. महाराष्ट्र दर्शन योजनेतर्गत वरील समितीमार्फत निवड करण्यात आलेल्या ४० मुला-मुलींच्या गटास संबंधित जिल्हयातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, पोलीस निरीक्षक दर्जाचा पोलीस अधिकारी, संबंधित एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातील अतिरिक्त प्रकल्प अधिकारी अथवा वर्ग-२ चा अधिकारी यांचा समावेश असलेल्या अधिका-यांचे पथक राज्यातील नागपूर, औरंगाबाद, पुणे व मुंबई इ. ठिकाणी सहल घडवून आणतील. या योजनेची अंमलबजावणीसाठी संबंधित जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येत आहे. तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली व देवरी हे आहरण व संवितरण अधिकारी असतील.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४१५/ व्यय १४, दिनांक १९ ऑगस्ट, २०१३ अन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०९१०११२९३७६०२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( अ.दि.सुर्यवंशी )

उप सचिव

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई
२. मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.मंत्री / राज्यमंत्री, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय यांचे खाजगी सचिव
५. मा. मुख्य सचिव
६. मुख्य सचिव यांचे उपसचिव

७. अप्पर मुख्य सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
८. अप्पर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
९. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य
१०. विभागीय आयुक्त, नागपूर
११. अप्पर पोलीस महासंचालक (विशेष कृती), पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई
१२. आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक
१३. अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर
१४. जिल्हाधिकारी, गडचिरोली/ गोंदिया
१५. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली/ गोंदिया
१६. जिल्हा पोलीस अधिक्षक, गडचिरोली/गोंदिया
१७. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरी, गडचिरोली, अहेरी व भामरागड
१८. गृह विभाग, मंत्रालय, मुंबई -३२
१९. ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई -३२
२०. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
२१. मा. प्रधान सचिव (आदिवासी विकास विभाग) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
२२. सर्व उपसचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी , आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२
२३. कक्ष अधिकारी (का-६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई -३२
२४. निवड नस्ती (का-१७)